

लघुपाटबंधारे तलाय, पाडोशी, ता.अकोले, जि.अहमदनगर-  
आकस्मिकता निधी अग्रिम मंजूर करणेबाबत..

### महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.जसंवि-२००७/प्र.क्र.५२/का-५

आदिवासी विभास विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २ नोव्हेंबर, २००७.

वाचा : (१) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.लपात-२००७/२०६/(१४/२००७)/खारमूमी, दिनांक ३८.७.२००७  
(२) मुख्य अभियंता (जलसंपदा) जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक यांचे दिनांक १.८.२००७ चे पत्र.

प्रस्तावना : वरील वाचा अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये पाडोशी, लघुपाटबंधारे योजना, अकोले, जि.अहमदनगर या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वाचा येथील अनुक्रमांक २ अन्वये मुख्य अभियंता (जलसंपदा), जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक यांनी सदर योजनेसाठी सन २००७-०८ या वर्षाकरिता रु.१००.०० लक्ष इतका निधी आकस्मिकता निधीमधून मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला आहे.

शासन निर्णय : सदर योजनेसाठी आकस्मिकता निधीमधून रु.१००.०० लक्ष इतका अग्रिम मंजूर करावयाबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला होता. वित्त विभागाने त्यांच्या ज्ञापन क्र.आकनि-११.०७/५५/अर्थसंकल्प १९, दिनांक १ नोव्हेंबर, २००७ अन्वये रु.१.०० लक्ष इतका निधी आकस्मिकता निधी अग्रीम सदर कामासाठी मंजूर केला आहे.

२. या शासन निर्णयान्वये सन २००७-०८ या वित्तीय वर्षात वरील योजनेसाठी आकस्मिकता निधीमधून अग्रीम एकूण रु.१.०० लक्ष (रु.एक लक्ष फक्त) खर्च करण्यास शासन मंजूरी देत आहे. संबंधित क्षेत्रिय अधिका-यांनी सदर मंजूर अग्रीम चालू वित्तीय वर्षातच खर्च करावा व केलेल्या खर्चाचा अहवाल शासनास विनाविलंब सादर करावा.

३. अंमलबजावणी अधिका-यांनी या संदर्भात महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमावली (खर्च १) १९८८ मधील परिच्छेद १९१ मध्ये नमूद करण्यात आलेल्या पद्धतीचा अवलंब करून होणा-या खर्चाची विवरणपत्रे योग्य त्या प्रपत्रात शासनास सादर करावे. तसेच आकस्मिकता निधीच्या अग्रीमातून करण्यात आलेला खर्च कोणत्या तारखेला करण्यात आला याचा अहवालही विहित नमुन्यात लादर करावा.

४. नियंत्रण अधिका-यांनी आकस्मिकता निधी शासन ज्ञापन, वित्त विभाग, क्र.क्र.आकनि-११.०७/५५/अर्थसंकल्प १९, दिनांक १ नोव्हेंबर, २००७ अन्वये (संगणक संकेतांक क्र.८०००-१५४-१) मंजूर असे लाल शाईने लिहावे व तशा स्पष्ट सूचना त्या आदेश पत्रात अंतर्भृत करून त्या सूचना लाल शाईने अंदोरेखित कराव्यात. आकस्मिकता निधी अग्रीमातून करावयाच्या खर्चाबाबत महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका क्र.३६ नुसार नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कार्याही करावी. उपरोक्त मंजूर झालेल्या अग्रीमाचा आकस्मिकता निधीचा परतावा करण्यासाठी पूर्ण रकमेची पुरवणी मागणी २००७ मधील आगामी अधिवेशनात रितसर सादर करावी.

५. आकस्मिकता अग्रीम हा पाडोशी लघु पाटबंधारे, जि.अहमदनगर या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ही रक्कम याच योजनेवर खर्च केली जाईल याची नियंत्रक अधिका-यांनी काळजी घ्यावी. याबाबतच्या अनियमिततेला ते जबाबदार राहतील.

६. नियंत्रक अधिका-यांनी शासनाच्या वित्त विभाग परिपत्रक क्र.सीएनएफ-१०८३/१८०/ अर्थसंकल्प-३, दिनांक २६ एप्रिल, १९८३ व ज्ञापन परिपत्रक क्र.सीएनएफ-१०८६/१५३/ अर्थसंकल्प-३, दिनांक २८ ऑगस्ट, १९८६ पाढारे दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आकस्मिकता निधीतून मंजूर करण्यात आलेली संपूर्ण अग्रीम रक्कम तात्काळ उपयोगात आणली जाईल याची नियंत्रक अधिका-यांनी काळजी घ्यावी य त्यासाठी ते जबाबदार राहतील.

७. अधिकारी अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर यांनी वरील तरतुद चालू वित्तीय वर्षातच खर्च करण्यासाठी संबंधितांना सुपूर्द करावी व मंजूर तस्तुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची खाबरदारी घ्यावी तसेच खर्चाचा अहयाले आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडे पाठवावा.

८. याबाबीवर होणार खर्च "मागणी क्रमांक टी-६, ४७०२-लहान पाटबंधा-यावरील भांडवली खर्च-राज्य योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०-सार्वसाधारण- १९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान (००)(०२) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान राज्य योजनांतर्गत योजना (४७०२५०१२)" या लेखाशिर्षाख्याली खर्ची टाकावा.

९. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ४८३/०७/व्यय-१४ दिनांक १०.१०.२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर दर्शविण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७११०२१२४०४७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नांवाने.

*(बा.बा.नारायणकर)*  
(बा.बा.नारायणकर)

अवर सचिव

प्रति,

प्रथान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर

महालेखापाल, महाराष्ट्र-३, (लेखापरिक्षा), मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा), नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

मुख्य अभियंता (जलसंपदा), जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, अहमदनगर.

अधिकारी अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर.

अधिकारी अभियंता व संचालक, जलसंपदा संशोधन व विकास, पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोले, जि.अहमदनगर.  
मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.  
मंत्री, जलसंपदा यांचे खाजगी सचिव.  
राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.  
राज्यमंत्री, जलसंपदा यांचे खाजगी सचिव.  
संचालक, लेश्वा व कोषागारे (संगणक कक्ष), नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई.  
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.  
कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ, औंसंगाबाद.  
आंतरवित्तीय सल्लागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय.  
उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.  
वित्त विभाग (वित्त-१२ / अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई.  
जलसंपदा विभाग (लपा-१/लपा-२/सिव्यकामे), मंत्रालय, मुंबई.  
कक्ष अधिकारी (कार्यालय - ६ व ७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
श्री. मेशाम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.  
नियड नस्ती (कार्यालय-५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.